

'कॉस्मेटिक उपचार आवावयात'

मर्दा टॉकटाइम

■ 'प्लास्टिक सर्जन असोसिएशन'ची धुगा सांभाळताना काय आव्हाने आहेत?

'प्लास्टिक सर्जरी'नी १९९९ पासून मी पुण्यात प्रैक्टिस सुरु केली, विविध ठिकाणी प्रैक्टिस करताना ची. जे. मेडिकल कॉलेजचा 'प्लास्टिक सर्जरी' विभागाचा प्रमुख महाराष्ट्र कार्यरत आहे. देशात दोन ते अडीच हजार प्लास्टिक सर्जन कार्यरत आहेत, तर महाराष्ट्रात चारशे हजार अधिक 'प्लास्टिक सर्जरी' कार्यरत असले तरी प्रत्यक्षात असोसिएशनचे दीडशे डॉक्टर सदस्य आहेत. सर्व प्लास्टिक सर्जन, तज्ज्ञाना एकत्र आणणे आणि त्यांच्या ज्ञानाची देवाण-घेवाण करणे हा उद्देश आहे. 'प्लास्टिक सर्जरी' शरीराच्या सर्वच भागावर ही सर्जरी केली जाते. 'प्लास्टिक सर्जरी'चे दोन भाग आहेत. एक पुनर्वंसन (रिकॉन्स्ट्रुक्टिव सर्जरी) म्हणजे शरीराचा विघडलेला भाग पुर्ववत करणे आणि कॉस्मेटिक सर्जरी. (सौदर्य वाढविण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया) यामध्ये 'हेअर ट्रान्सफ्लांट', 'क्रेस्ट सर्जरी'



प्रगत तंत्रज्ञानामुळे 'कॉस्मेटिक उपचार' आता सामान्यांच्या आवावयात आले आहेत. याबाबत 'असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन'च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. पराग सहस्रबुद्ध यांच्याशी मुस्तका आतार यांनी साधलेला संवाद...

सांरख्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. 'रिकॉन्स्ट्रुक्टिव सर्जरी'मध्ये दुर्भागलेले ओठ, टाळू, किंवा अपवातानंतरचे व्यंग यांसारख्या अवयवांवर 'प्लास्टिक सर्जरी' उपयुक्त ठरते.

■ चेहन्याला सौदर्य प्राप्त करून देण्याची 'प्लास्टिक सर्जन' कडे कला असते. या तंत्रामध्ये नेमके नवीन काय खदल झाले आहेत?

'प्लास्टिक' सर्जरी हे क्षेत्र चेहन्यालाच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक विघडलेल्या अथवा साधारण असला तरी विद्युप वाटणारा भाग दुरुस्त करण्याची उपचार शास्त्रा आहे. या उपचार प्रणालीमुळे केवळ चेहन्यालाच नाही, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सौदर्य प्राप्त करून देणे आला शक्य झाले आहे.

काही वर्षांत 'प्लास्टिक सर्जन' महणून शरीर विक्षन (फिजिओलॉजी) आणि शरीररचना शास्त्र (अर्निटोमी) यांचे चांगल्या पद्धतीने ज्ञान अवगत झाले आहे. 'मायक्रो व्हॉर्स्क्युलर सर्जरी' करून शरीराचा दुसरा भाग काढून तो जसाच्या तसाच चसवून तो भाग पूर्ववत केला जातो. 'मायक्रो सर्जरी'द्वारे (दुर्विग) सूक्ष्म रक्कावाहिन्या आणि नसा जोडण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याचाढीपाठ असा 'सुपर मायक्रो सर्जरी' म्हणजेच ०.१ मिलीमीटरपेक्षा कमी आकाराच्या रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचे प्रगत तंत्र विकसित झाले आहे.

■ नवीन उपचाराचे तंत्र येत आहेत का?

'प्लास्टिक सर्जन'ची संख्या

वाढण्याची गरज असून, देशाच्या कानाकोपन्यात उपचार होणे गरजेचे आहे. सध्या रक्कावाहिन्या जोडण्याच्या नवे तंत्रज्ञान येत आहे, नसांना जोडणारे 'स्टॅप्लर' आले आहेत. चेहन्याचे सौदर्य वाढविण्यासाठी रुग्णांने सर्व बाजूनी छायाचित्र काढून 'श्री र्ही सॉफ्टवेअर'द्वारे शस्त्रक्रिया करता येते. 'प्लास्टिक सर्जरी'मध्ये 'पैड ग्राफिंग' हे नवे प्रगत तंत्र आले आहे, त्याद्वारे रुग्णांची चरवी काढली जाते. त्याच पद्धतीने प्लेटलेट, स्टेमसेल काढून केस वाढविण्यासाठी, चेहन्यावर आलेल्या सुरक्षक्या दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

■ या क्षेत्रातील आव्हाने क्षोणाती?

'प्लास्टिक सर्जरी'चावत नागरिकांमध्ये जनजगृती नाही. 'प्लास्टिक सर्जरी'चावत अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज पुढील दोन वर्षांत दूर करण्याचे आव्हान आहे. ते आव्हान पेलण्यासाठी आमी महाराष्ट्रभर विविध कार्यशाळा, शिविरे आणोजित करण्याचे नियोजन केले आहे. ची. जे. मेडिकल कॉलेजसारख्या सरकारी रुग्णालयातूद्युतील 'कॉस्मेटिक सर्जरी' केल्या जात आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवावयात आस्था आहेत.